



## झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

प्रशासकीय इमारत, प्रा. अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१

दुरध्वनी : २६५९०५१९ संकेतस्थळ : www.sra.gov.in ईमेल : info@sra.gov.in

क्र. झोपुप्रा/अभि.विभाग/३क्र(१)/ नवकार /२०२१/

SR/IED/TOW/2021/45533/PN  
दिनांक : 25 NOV 2021

### जाहीरसूचना

याद्वारे कळविण्यात येतेकी, मे. नवकार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स, यांच्या मालकीच्या मिळकतीवरील क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) अधिनियम, १९७१ कलम ३ क (१) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेबाबत विनंती अर्ज दाखल केला आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांचे आधारे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करावयाच्या प्रस्तावित मिळकतीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.


गावाचे नाव	न.भू.क्र.	मिळकत पत्रिकेनुसार		
		क्षेत्र (चौ.मी.)	धारणाधिकार	धारक
(१)	(२)	(३)	(४)	(५)
मौजे - मालाड (उ) तालुका - बोरीवली	५५४ ब	६०१.६०	क	मे. नवकार बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स
	एकूण	६०१.६०		

घोषित करावयाच्या मिळकतीचे क्षेत्र व चतुःसिमा खालील प्रमाणे :-

मौजे - मालाड (उ), तालुका - बोरीवली

अ.क्र	न.भू.क्र	मिळकत पत्रिकेनुसार क्षेत्र (चौ.मी.)	घोषित करावयाचे क्षेत्र (चौ.मी.)	एकत्रित चतुःसिमा			
				पूर्वेस न.भू.क्र	पश्चिमेस न.भू.क्र	दक्षिणेस न.भू.क्र.	उत्तरेस न.भू.क्र
१	५५४ ब	६०१.६०	६०१.६०	५७५	५५४ अ	५७६	रस्ता
	एकूण	६०१.६०	६०१.६०				

उपरोक्त नमुद मिळकत झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेबाबत जमीन मालक अथवा कोणाही हितसंबंधीताची हरकत असल्यास, त्यांनी आपली हरकत सादर जाहीर सूचना प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे लेखी दाखल करणेबाबत कळविण्यात येत आहे.

  
(प्रदिप पवार)

कार्यकारी अभियंता - 2  
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण



**Slum Rehabilitation Authority**

**Administrative Building, Pri. AnantKaneekar Road, Vandre (E.), Mumbai-51**

**Tel. : 26590519 Website : Email : info@sra.gov.in**

No. SRA/Eng.Dept. /3c (1)/Navakar/2021

Date : /2021

25 NOV 2021

SRA/ED/O/W/2021/4553

**Public Notice**

It is informed that Applicant Navkar Builder & developer has made an application for request declaration of the area owned by them as Slum Rehabilitation Area, under section 3c (1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance and Redevelopment) Act, 1971. The applicant has submitted the property documents. Accordingly, the particulars of area proposed to be declared as Slum Rehabilitation Area, are as under.

Village	CTS No..	As Per PR Card		
		Area (Sq.mtr.)	Tenure	Holder
(1)	(2)	(3)	(4)	(5)
Village -Malad (N), Taluka - Borivali	554 B	601.60	C	M/s. Navakar Builder & developer
	<b>Total</b>	601.60		

The particulars of area proposed to be declare as Slum Rehabilitation Area

Village -Malad (N), Taluka - Borivali							
Sr. No.	CTS no.	Area as per property card (Sq.mtr.)	Area to be declare as "Slum Rehabilitation Area" (Sq.mtr.)	Consolidated Boundaries			
				East CTS no.	West CTS no.	South CTS no.	North CTS no.
1	554 B	601.60	601.60	575	554A	576	Road
	<b>Total</b>	601.60	601.60				

Land owners or anybody who claims to have any right, title or interest (if any) is having any objection in respect of the proposed declaration of the aforesaid property as 'Slum Rehabilitation Area', may submit written objection to Slum Rehabilitation Authority within a period of 30 days from the date of publication of this Notice.

*Pradeep Pawar* 24.11.2021

(PRADEEP PAWAR)  
EXECUTIVE ENGINEER - 2  
SLUM REHABILITATION AUTHORITY